

महाराष्ट्र शासन



(सहकार विभाग)

माहिती अधिकार अधिनियम 2005
चे कलम 4 (1) (ख) नुसार
स्वयंप्रेरणेने करावयाचे प्रकटनाचे नमुने
(दिनांक 31 डिसेंबर 2019 अखेर)

○ कार्यालय ○

सहाय्यक निबंधक,
सहकारी संस्था, मंठा,
जि.जालना

परिशिष्ट - 1

कार्यालयातील रचना, कार्य व कर्तव्य यांचा तपशील

माहिती अधिकार अधिनियम 2005 चे कलम 4(1) (ख) (एक) नुसार सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, मंठा कार्यालयाची रचना, कार्य व कर्तव्य यांचा तपशील ...

i) रचना :-

1)	कार्यालयाचे नाव व पत्ता	सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, ता.मंठा मार्केट यार्ड मंठा
2)	वरिष्ठ कार्यालय व पत्ते	<p>1) मा.प्रधान सचिव (सहकार) सहकार, सहकार, पणन व वस्त्रोदयोग विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई -32</p> <p>2) मा.सचिव (पणन) सहकार, सहकार, पणन व वस्त्रोदयोग विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई -32</p> <p>3) मा.सचिव (वस्त्रोदयोग) सहकार, सहकार, पणन व वस्त्रोदयोग विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई -32</p> <p>4) मा.सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे सेंट्रल बिल्डींग ससुन हॉस्पिटल समोर, पुणे-1 दुरध्वनी क्र.020/26122446/47</p> <p>5) मा विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था औरंगाबाद</p> <p>6) मा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जालना</p>
3)	कनिष्ठ कार्यालय	तालुक्यातील 121 नोंदणीकृत सहकारी संस्था
4)	कार्यालयीन रचना	<p>1) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, ता.मंठा</p> <p>2) सहकार अधिकारी श्रेणी-1</p> <p>3) प्रमुख लिपीक</p> <p>4) सहकार अधीकारी श्रेणी-2</p> <p>5) सहाय्यक सहकार अधीकारी</p> <p>6) कनीष्ठ लिपीक</p> <p>7) कनीष्ठ लिपीक</p> <p>8) शिपाई</p> <p>(एकुण-08)</p>

परिशिष्ट - 2

माहिती अधिकार अधिनियम 2005 चे कलम 4 (1) (ख) दोन नुसार सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, मंठा कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्य.

i) सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, ता. मंठा

- a) कार्यालय प्रमुख
- b) परिशिष्ट - 5 मधील अधिनियमांतर्गत प्राप्त अधिकारानुसार निमन्यायीक कामकाज व जबाबदाऱ्या.
- c) कनिष्ठ कार्यालय तपासणी
- d) सहकारी संस्था तपासणी
- e) सहकारी संस्था निवडणुका

ii) सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, ता. मंठा

- a) आहरण व संवितरण अधिकारी
- b) कनिष्ठ कर्मचाऱ्यावर नियंत्रण
- c) कार्यालय प्रमुखास मदत

iii) प्रमुख लिपिक

- a) कनिष्ठ कर्मचारी नियंत्रण
- b) कार्यालय नियंत्रण
- c) जनसंपर्क अधिकारी

iv) शाखा प्रमुख

- a) शाखानिहाय कामवाटप तक्ता.

परिशिष्ट - 3

माहिती अधिकार अधिनियम 2005 चे कलम 4(1) (ख) (तीन) नुसार निर्णय घेण्याचे प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपद्धती, तसेच पर्यवेक्षण आणि उत्तरदायित्व प्रणाली.

i) निर्णय प्रक्रिया कार्यपद्धती :-

a) निर्णय प्रक्रिये मधील टप्पे :-

- 1) शाखा प्रमुख
- 2) प्रमुख लिपीक, लिपीक
- 3) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था

b) कार्यपद्धती :-

- 1) विविध कायदे, त्या अंतर्गतचे नियम शासन निर्णय, परीपत्रके, मा.सहकार आयुक्त तथा निबंधक, सहकारी संस्था, पण यांचे निर्देशानुसार नेमुन दिलेल्या पद्धतीने कामकाज.
- 2) महाराष्ट्र नागरी सेवा नियम, महाराष्ट्र कोषागार अधिनियम, बॉम्बे फायनान्शीयल रुल्स प्रमाणे दिलेलेल्या पद्धतीनुसार कामकाज.
- 3) शासन निर्णया प्रमाणे दिलेल्या निर्देशानुसार खात्याच्या योजना राबविणे.

c) पर्यवेक्षण :-

- 1) कार्यालयीन रचने प्रमाणे पर्यवेक्षण
- 2) सहकारी संस्था, कृषि उत्पन्न बाजार समिती, गोदामे, सावकार व कनिष्ठ कार्यालयचे यांचे पर्यवेक्षण.

d) उत्तरदायित्व - प्रणाली :-

- 1) शासकीय नियमा प्रमाणे.

परिशिष्ट - 4

माहिती अधिकार अधिनियम 2005 चे कलम 4(1) (ख) (चार) नुसार स्वतः ची कार्य पार पाडण्यासाठी त्याच्याकडुन ठरविण्यात आलेली मानके :

i) नागरीकाची सनद :-

- a) नागरीकाची सनद प्रसिध्द करणे.
- b) सादरीकरणाचे टप्पे कमी करणे.
- c) कालमर्यादा धारीका निकाली काढणे.

वरील प्रमाणे या कार्यालया मध्ये नागरीकाची सनद दर्शनीय भागावर लावण्यात आली असून ती प्रसिध्द करण्यात आली आहे व या बाबत कार्यासनातील कर्मचाऱ्यांना अवगत केलेले आहे.

परिशिष्ट - 5

माहिती अधिकार अधिनियम 2005 चे कलम 4(1) (ख) (पाच) नुसार असलेले किंवा नियंत्रणात असलेले किंवा पार पाडण्यासाठी कर्मचारी वर्गाकडुन वापरण्यांत येणारे नियम, विनियम, सुचना नियमपुस्तीका आणि अभिलेख.

- i) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व त्या खालील नियम 1961
- ii) महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 व त्या खालील नियम 1967
- iii) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014
- iv) महाराष्ट्र व्यापार कायदा 1962
- v) महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अँकट 1963
- vi) माहिती अधिकार अधिनियम 2005 व त्या अंतर्गतचे नियम
- vii) महाराष्ट्र कोषागार नियम
- viii) महाराष्ट्र नागरी सेवा नियम
- ix) भविष्य निर्वाह निधी नियम
- x) महाराष्ट्र सहकारी संस्था (निवडणूक) नियम

अभिलेख :-

या कार्यालयाच्या अभिलेख कक्षा मधील नस्ती नोंदवही.

परिशिष्ट - 6

माहिती अधिकार अधिनियम 2005 चे कलम 4(1) (ख) (सहा) नुसार त्यांच्याकडे असलेल्या किंवा त्याच्या नियंत्रणा खाली असलेल्या दस्तऐवजांच्या प्रवर्गाचे विवरण.

i) अ - वर्ग (कायम) दस्तावेज :-

- 1) संस्था नोंदणी अ-धारीका
- 2) खात्याचे निर्देशाप्रमाणे रोखकिर्द (Cash Book) पे-बिल्स नोंद

ii) ब - वर्ग दस्तावेज :-

- 1) रचना व कार्यपद्धतीनुसार "ब" वर्गाकृत धारीका व दस्तावेज.
- 2) या प्रवर्गातील दस्तावेज (15) वर्ष ठेवण्यात येतात.

iii) क - वर्ग दस्तावेज :-

- 1) रचना व कार्यपद्धतीनुसार "क" वर्गाकृत धारीका व दस्तावेज.
- 2) या प्रवर्गातील दस्तावेज (07) वर्ष ठेवण्यात येतात.

iv) ड - वर्ग दस्तावेज :-

- 1) रचना व कार्यपद्धतीनुसार "ड" वर्गाकृत धारीका व दस्तावेज.
- 3) या प्रवर्गातील दस्तावेज (01) वर्षा नंतर नष्ट करण्यात येतील.

परिशिष्ट - 7

माहिती अधिकार अधिनियम 2005 चे कलम 4(1) (ख) (सात) नुसार धोरण तयार करण्याच्या किंवा त्याची अंमलबजावणी करण्याच्या संबंधात लोकांशी विचार विनिमय करणेसाठी किंवा लोकांकडून निवेदने केली जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही व्यवस्थेचा तपशील.

- i) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ता मंठा हे कार्यालय तालुका स्तरीय कार्यालय आहे. धोरण ठरविण्याचे अधिकार या कार्यालयास नाहीत.
- ii) शासन धोरणा संबंधात (Policy Matter) प्राप्त निवेदने वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात येतात.

परिशिष्ट - 8

माहिती अधिकार अधिनियम 2005 चे कलम 4(1) (ख) (आठ) नुसार आपला एक भाग म्हणुन किंवा सल्ला देण्याच्या प्रयोजनासाठी म्हणुन गठीत केलेल्या दोन किंवा अधिक व्यक्तीच्या मिळून बनलेल्या मंडळाची परिषदांचे, समित्यांचे आणि अन्य निकायांचे विवरण, आणि त्या मंडळाच्या परिषदांच्या, समित्यांच्या आणि अन्य निकायांच्या बैठकीची कार्यवृत्ते

अ. क्र.	समितीचे नांव	समितीचे सदस्य	समितीचे उदिष्ट	सभा किती वेळा घेण्यात येते
1	निवड समिती सभा	सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ता. मंठा	i) नोंदणीकृत सहकारी संस्थावर नियंत्रण ठेवणे संस्थेची नोंदणी करणे बंद असलेल्या संस्था चे नोंदणी रद्य करणे सहकारी संस्थांची निवडणुका घेणे	महीन्यातुन एकदा
2	नागरी सेवा मंडळ सभा	सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ता. मंठा	--	--
3	शासकीय कार्यालयात महिलांविरुद्ध होणाऱ्या लैंगिक अत्याचार निर्मुलन समिती	श्रीमती एस.के.खरात, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, ता.मंठा (अध्यक्ष), प्रमुख लिपिक (सदस्य सचिव), सदस्य श्रीमती सदस्य)	कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांवर लैंगिक अत्याचारासंबंधी प्राप्त तक्रारीचे निवारण करणे	प्राप्त तक्रार अर्ज विचारात घेऊन
4	मागासवर्गीय कक्ष समिती	सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ता.मंठा, स.सं. (अध्यक्ष, प्रमुख लिपीक (सदस्य सचिव), सदस्य- कार्यालयातील कर्मचारी	कार्यालयातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांकडून सेवाविषयक बाबीसंदर्भात प्राप्त अर्जावर कार्यवाही करणे	प्राप्त तक्रार अर्ज विचारात घेऊन

परिशिष्ट - 9

माहिती अधिकार अधिनियम 2005 चे कलम 4(1) (ख) (नऊ) नुसार आपल्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची निर्देशिका.

अ.क्र.	मंजुर पदनाम	कार्यरत अधिकारी / कर्मचारी नांव	रुजु दिनांक
1	सहाय्यक निबंधक	श्रीमती एस.के.खरात	31/05/2019
2	सहकार अधिकारी श्रेणी-1	श्री.डॉ.पौ.किंबहुने	03/06/2019
3	प्रमुख लिपीक	श्री. एम.आर.राठोड	07/06/2018
4	सहकार अधीकारी श्रेणी-2	रिक्त पद	--
5	सहाय्यक सहकार अधिकारी	रिक्त पद	--
6	कनिष्ठ लिपीक	रिक्त पद	--
7	कनिष्ठ लिपीक	रिक्त पद	--
8	शिपाई	श्री. के.पी.राठोड	11/08/2011

परिशिष्ट - 10

माहिती अधिकार अधिनियम 2005 चे कलम 4(1) (ख) (दहा) नुसार आपल्या प्रत्येक अधिका-याला व कर्मचा-याला मिळणारे मासीक वेतन व तसेच प्राधिकरणाच्या विनियमा मध्ये तरतुद केल्या प्रमाणे नुकसान भरपाई देण्याची पाठ्यती.

अक्र	अधिकाऱ्यांचे / कर्मचाऱ्याचे नांव	पदनाम	मासीक वेतन माहे माहे डिसेंबर 2019 पासून (7 व्या वेतन आयोगाचे वेतन मेट्रीक्स मधील मुळ वेतन)
01	सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, ता.मंठा, जि.जालना	श्रीमती एस के.खरात	एस-15, रु. 75400
02	सहकार अधीकारी श्रेणी-1	श्री.डी.पी.किंबहुने	एस-14, रु. 55100
03	प्रमुख लिपिक	श्री. एम.आर.राठोड	एस-13, रु. 46200
04	सहकार अधीकारी श्रेणी-2	रिक्त पद	--
05	सहाय्यक सहकार अधीकारी	रिक्त पद	--
06	कनीष्ठ लिपिक	रिक्त पद	--
07	कनीष्ठ लिपिक	रिक्त पद	--
08	शिपाई	श्रीमती के.पी.राठोड	एस-1, रु. 19100

टिप :- नुकसान भरपाई देण्याची पाठ्यत व्यक्तीत शासन नियमानुसार.

परिशिष्ट - 11

माहिती अधिकार अधिनियम 2005 चे कलम 4(1) (ख) (अकरा) नुसार सर्व योजनांचा तपशील, प्रस्तावीत खर्च दर्शविणारा, आपल्या प्रत्येक अभिकरणाला नेमुन दिलेला अर्थसंकल्प आणि संवितरीत केलेल्या रक्कमांचा अहवाल.

या कार्यालयाचे स्तरावरून कोणती योजना थेट राबविण्यात येत नसून या कार्यालयामार्फत कोणत्याही योजनाच्या रक्कमा थेट लाभार्थ्यांस वितरित केल्या जात नाहीत.

परिशिष्ट - 12

माहिती अधिकार अधिनियम 2005 चे कलम 4(1) (ख) (बारा) नुसार अर्थसहाय्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची रीत तसेच वाटप केलेल्या रक्कमा आणि कार्यक्रमाच्या लाभधारकांचा तपशील

या कार्यालयामार्फत कोणत्याही व्यक्तीस/संस्थेस थेट स्वरूपात अर्थसहाय्य देण्यात येत नाही.

परिशिष्ट - 13

माहिती अधिकार अधिनियम 2005 चे कलम 4(1) (ख) (तेरा) नुसार ज्या व्यक्तींना सवलती, परवाने किंवा प्राधिकारपत्रे दिलेली आहेत अशा व्यक्तींचा तपशील

या कार्यालयामार्फत कोणत्याही व्यक्तीस/संस्थेस सवलती, परवाने किंवा प्राधिकारपत्रे देण्यात येत नाहीत.

परिशिष्ट - 14

माहिती अधिकार अधिनियम 2005 चे कलम 4(1) (ख) (चौदा) नुसार इलेक्ट्रॉनीक स्वरूपात त्यास उपलब्ध असलेल्या किंवा त्यांच्याकडे असलेल्या माहितीच्या संबंधातील तपशील

- I) या कार्यालयात ई-मेल द्वारे प्राप्त सर्व अहवाल व पत्रे
- II) या कार्यालयाने तयार केलेले सर्व अहवाल
- III) या कार्यालयाने दिलेली पत्रे व वैधानीक आदेश

परिशिष्ट - 15

माहिती अधिकार अधिनियम 2005 चे कलम 4(1) (ख) (पंधरा) नुसार माहिती मिळविण्यासाठी नागरीकांना उपलब्ध असणाऱ्या सुविधांचा तपशील तसेच सार्वजनीक वापरासाठी चालविण्यात येत असलेल्या ग्रंथालयाच्या किंवा वाचनालयाच्या कामकाजाच्या वेळाचा तपशील

- I) माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत सुविधा
- II) माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत कार्यालयीन दस्ताऐवज पाहण्यासाठी उपलब्ध
- III) या कार्यालयामध्ये वेगळे ग्रंथालय किंवा वाचनालय नाही. कार्यालया मध्ये उपलब्ध पुस्तके कार्यालयीन वेळे मध्ये पाहण्यासाठी रेकॉर्ड रुम प्रभारीकडे उपलब्ध आहे.

परिशिष्ट - 16

माहिती अधिकार अधिनियम 2005 चे कलम 4(1) (ख) (सोळा) नुसार जनमाहिती अधिकाऱ्यांची नांवे, पदनाम आणि इतर तपशील

जनमाहिती अधिकारी

नांव :- श्री. एम.आर.राठोड, प्रमुख लिपिक, संलग्न
सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, मंठा
मार्केट यार्ड मंठा

दुर्ध्वनी क्रमांक :- -----

प्रथम अपीलीय अधिकारी

नांव :- श्रीमती एस.के.खरात,
सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, मंठा
मार्केट यार्ड मंठा

दुर्ध्वनी क्रमांक :- -----

द्वितीय अपीलीय अधिकारी

पद :- माराज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद

पत्ता :- बचतभवन, लेखा व कोषागार कार्यालयाच्या पाठीमागे, औरंगाबाद

दुर्ध्वनी क्रमांक :- 0240 - 2352544

परिशिष्ट - 17

माहिती अधिकार अधिनियम 2005 चे कलम 4(1) (ख) (सतरा) नुसार विहीत करण्यात येईल अशी इतर माहिती

सहकार खात्याचे संकेत स्थळ खालील प्रमाणे आहे.....

www.sahakaryukta.maharashtra.gov.in

www.mahasahakar.maharashtra.gov.in

विभाग व जिल्हास्तरावरील अधिकारी व त्यांचे संपर्क क्रमांक

अ. क्र.	कार्यालयाचे नांव	अधिकाऱ्यांचे नांव	पत्ता	संपर्क क्रमांक	ई-मेल आयडी
1	विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, औरंगाबाद	श्री. योगीराज सुर्वे	अंजुमन बंगला, अदालत रोड, क्रांती चौक, औरंगाबाद	0240- 2334755	djr_agd@rediffmail.com
2	जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जालना	श्री. नानासाहेब चव्हाण	2-रा मजला, प्रशासकीय इमारत, सर्वे नं. ४८८ जालना	02482- 225207	ddr_jal@rediffmail.com

- समाप्त -

जा.क्र.सनिमं/मा.अ.अ.2005/कलम 4(1)(ख)/30.6.19/2020
कार्यालय, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, ता.मंठा
दिनांक :- 4 जानेवारी 2020

प्रति,

मा.जिल्हा उपनिबंधक,
सहकारी संस्था, जालना.

विषय :- माहीतीचा अधिकार अधिनियम 2005 चे कलम 4(1)(ख) नूसार स्वयंप्रेरणेने करावयाचे प्रकटनाचे नमुने दिनांक 31 डिसेंबर 2019 अखेरचे सादर करणेबाबत.

वरील विषयाचे कृपया अवलोकन व्हावे.

विषयांकीत प्रकरणी माहीतीचा अधिकार अधिनियम 2005 चे कलम 4(1)(ख) नूसार स्वयंप्रेरणेने करावयाचे प्रकटनाचे नमुने (आर टी आय) दिनांक 31 डिसेंबर 2019 अखेरची मंठा कार्यालयाची माहीती यासोबत सविनय सादर करण्यात येत आहे.

सोबत :- वरीलप्रमाणे

सहाय्यक निबंधक,
सहकारी संस्था, ता.मंठा